

१ जानेवारी, १९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या  
झोपडपट्टीतील पात्र झोपडीधारकांना ओळखपत्र  
(फोटोपास) देण्याबाबत.

महाराष्ट्र शासन

गृहनिर्माण विभाग

शासन निर्णय क्र. झोपसु-२००४/प्र.क्र.६२/झोपसु १अ,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२.  
दिनांक : २२ जून, २००४.

- वाचा : १) शासन निर्णय, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग क्र. गवग १२२०/प्र.क्र.११५  
/झोपसु-१, दिनांक ९ मार्च, २०००.  
२) शासन निर्णय, गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग क्र. गवसु १२२०/प्र.क्र.२०४  
/झोपसु-१, दिनांक १७ नोव्हेंबर, २०००.  
३) शासन पत्र गृहनिर्माण व विशेष सहाय्य विभाग क्रमांक गवसु १२२०/प्र.क्र.२०४  
/झोपसु १, दिनांक २८ नोव्हेंबर, २०००.  
४) शासन निर्णय, गृहनिर्माण विभाग क्र.गवसु १२२०/प्र.क्र.२०४ (१) / झोपसु-१,  
दिनांक ११ जुलै, २००१.


#### प्रस्तावना :

संदर्भाधिन शासन निर्णयानुसार झोपडपट्टीवासीयांचे सर्वेक्षण तथा गणना करून पात्र  
झोपडपट्टीवासीयांना ओळखपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे ज्या  
शहराची / नगराची लोकसंख्या १९९१ च्या जनगणनेनुसार ५०,००० वा त्यापेक्षा जास्त आहे  
अशा व ज्या महानगरपालिका/ नगरपरिषद क्षेत्रामध्ये महाराष्ट्र झोपडपट्टी अधिनियम, १९७१  
लागू करण्यात आलेला आहे त्या ठिकाणच्या पात्र झोपडीवासियांना मुलभूत सुविधा  
पुरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सध्या राज्यातील ६१ शहरामध्ये/ नगरामध्ये ही  
योजना लागू करण्यात आलेली असून त्या ठिकाणच्या पात्र झोपडपट्टीवासीयांना ओळखपत्रे  
देण्यात येत आहेत. ओळखपत्र वाटप मोहिमेचा आढावा घेतला असता क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी  
झोपडी गणना मोहिम राबवितांना अनुपस्थित असलेल्या झोपडीधारकांना ओळखपत्र  
देण्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याअनुषंगाने झोपडी गणनेबाबत पुढीलप्रमाणे  
निर्णय घेण्यात येत आहे.

## शासन निर्णय :-

बृहन्मुंबईमध्ये अप्पर जिल्हाधिकारी (अतिक्रमण/निष्कासन), मुंबई शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर यांच्या नियंत्रणाखाली तसेच उर्वरित ६० शहरांत संबंधित सक्षम प्राधिकारी यांच्याद्वारे झोपडी गणना मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी झोपडीत काही कारणास्तव जसे गावी जाणे, कामावर असणे, झोपडी बंद असणे, आजारी अथवा अन्य वाजवी कारणास्तव झोपडीबाहेर असणे, इत्यादी मुळे अनुपस्थित असलेले व त्यामुळे गणना न झालेले झोपडीधारक त्यांनो तसा यापुर्वी अथवा नव्याने अर्ज केल्यास त्यांची संदर्भ क्र. ४ येथे नमूद केलेल्या शासन निर्णयात नमूद केलेल्या पात्रतेच्या अटी व ओळखपत्र देण्याच्या अटी, तसेच इतर अनुषंगिक बाबी तपासून सक्षम प्राधिकारी अशा पात्र झोपडीधारकांना ओळखपत्र बाटप करतील. यासाठी अशा झोपडीधारकांना अर्जाचे नमूने देवून त्यांचे सर्वेक्षण करण्यात येईल व त्यांची पात्रता निश्चित करून ओळखपत्र वितरित करण्यात येईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,



( एन. रामाराव )

प्रधान सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. मा. राज्यपाल यांचे सचिव,
२. मा. मुख्यमंत्री यांचे सचिव,
३. मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव,
४. मा. मंत्री (गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव,
५. मा. राज्यमंत्री (गृहनिर्माण) यांचे खाजगी सचिव,
६. मा. मुख्य सचिव यांचे सहसचिव,
७. महालेखापाल, महाराष्ट्र-१ मुंबई (लेखा व अनुज्ञेयता) लेखापरीक्षा,
८. महालेखापाल, महाराष्ट्र-२, नागपूर (लेखा व अनुज्ञेयता) लेखापरीक्षा,
९. प्रधान सचिव, वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१०. प्रधान सचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई,
११. सचिव, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई,